

रिव. Bṛh. S. 43, 24. 97, 9. परत्क° HALĀJ. 5, 35. भेरी° RĪĀA-TAR. 1, 368. 4, 537. 5, 346. 3, 400. AK. 3, 4, 25, 170. घण्टा° PAṆĀT. 229, 15. कलवीणा° KATHĀS. 14, 90. 17, 107. PAṆĀT. 81, 20. विभूषण° R. 4, 13, 21. 1, 9, 17. नूपुर° Spr. 573, v. l. शार्ङ्गचाप° R. 7, 7, 16. RAGH. 9, 54. मिथ्यमाना-त्परादिन्दैरव्यक्तात्मा रवो ऽभवत् Verz. d. Oxf. H. 104, b, 14. Am Ende eines adj. comp. f. स्या MBh. 9, 581. MĀLAT. 79, 19. KATHĀS. 90, 42. BHĀG. P. 10, 77, 12. — Vgl. कटु°, काण्ठी°, कल°, घण्टा°, चाप°, जन°, तुवी°, नो°, भीमवेग°, मघ°, मदनकाकु°, मत्ता° (adj. auch MBh. 3, 12278. BHĀG. P. 8, 10, 23), मेघ°, लोक°, वीणा°, शार्ङ्ग°.

रिवक m. Bez. eines Dharana-Gewichts von Perlen, wenn deren 50 auf ein Dharana gehen, VARĀH. BṚH. S. 81, 17. रिवक, रिवक v. l.

रिव्या (von रु) UṆĀDIS. 2, 74. 1) adj. nom. ag. P. 3, 2, 148, Sch. brüllend, schreiend, singend u. s. w.; = शब्दन AK. 3, 1, 38. H. 348. ÇABDAR. im ÇKDr. कौशानां कुलानि BHATT. 7, 14. = तीक्ष्ण, भण्डक (jesting, a jester WILSON), चञ्चल ÇABDAR. a. a. O. — 2) m. a) Kameel H. 1254. HALĀJ. 2, 125. ÇIÇ. 12, 9. — b) der indische Kuckuck UĠĀVAL. zu UṆĀDIS.; hier könnte रिवण aber auch als adj. zu कोकिल gefasst werden. — c) N. pr. eines Mannes gaṇa शिवादि zu P. 4, 1, 112. eines Nāgarāga VJUTP. 85; vgl. रिवण. — 3) n. Messing H. 1049.

रिवणक ein Seihgefäß mit einer Röhre VJUTP. 209.

रिव्य (von रु) UṆĀDIS. 3, 113. m. 1) = रिव RV. 1, 100, 13. बृहस्पतेः 9, 80, 1. ÇAT. BṚ. 4, 1, 4, 14. ऋषभस्य LĀTJ. 5, 1, 13. — 2) der indische Kuckuck UĠĀVAL.

रिवसु s. पुत्र°, बृहन्नवम्.

रिवि m. 1) eine best. Form der Sonne (vgl. Ind. St. 10, 164. 192. fgg.); Sonne überh.; der Sonnengott UĠĀVAL. zu UṆĀDIS. 4, 138. AK. 1, 1, 2, 32. 3, 4, 14, 73. 25, 169. TRIK. 1, 1, 98. H. 95. HALĀJ. 1, 38. 5, 34. 53. WEBER, GJOT. 34. fg. 76. 91. 101. Nax. 2, 287. M. 1, 23. 4, 75. MBh. 3, 2132. 12184. R. 1, 55, 2. 2, 63, 14. 6, 4, 36. 38. RĪ. 1, 13. 17. RAGH. 1, 18. 9, 25. ÇĀK. 37. 102. Spr. 2391. VARĀH. BṚH. S. 58, 46. VP. bei MUIR, ST. 1, 61. BHĀG. P. 9, 24, 31. MĀRK. P. 77, 1. LA. (III) 92, 16. Verz. d. Oxf. H. 46, a, 46. PAṆĀT. 189, 23. °चार Verz. d. B. H. No. 878. °प्रहृ Verz. d. Oxf. H. 86, a, 46. °प्रहृणा 327, a, No. 773. unter den 12 Āditja HARIV. 11549. WEBER, RĀMAT. UP. 304. 313. रवौ so v. a. रविदिने an einem Sonntage Inschr. in Journ. of the Am. Or. S. 6, 508, ult. — 2) Berg HALĀJ. 5, 53. — 3) N. pr. eines Sauvāra MBh. 3, 15598. eines Sohnes des Dhṛtarāshṭra 9, 1404.

रिविकर m. N. pr. eines Scholiasten Verz. d. Oxf. H. 197, a, No. 457.

रिविकात्त m. eine Art Krystall, = सूर्यकात्त RĪĀA-TAR. im ÇKDr.

रिविगुप्त m. N. pr. eines Dichters Verz. d. Oxf. H. 124, b, 14. VJUTP. 91. Spr. I, IX.

रिविचक्र n. eine best. astrol. Figur: die Sonne als Mann, auf dessen Glieder Sterne aufgetragen werden, GĀRUPA-P. 60 im ÇKDr.

रिविज्ज m. Kind der Sonne: 1) Bez. bestimmter Ketu VARĀH. BṚH. S. 11, 10. — 2) der Planet Saturn VARĀH. BṚH. S. 5, 64. 10, 20. 17, 6. 103, 1. 39. BṚH. 4, 8. 9, 1. — °गर्वपरिवार Verz. d. Oxf. H. 79, a, 4.

रिवितनय m. der Sohn der Sonne, der Planet Saturn VARĀH. BṚH. S. 34, 12. BṚH. 13, 8. 23, 17.

रिवितर (von रु) nom. ag. Schreier AIR. BṚ. 2, 7.

रिवितरिथ n. N. pr. eines Tirtha Verz. d. Oxf. H. 66, a, 32. 67, a, 8.

रिवित्त m. N. pr. eines Priesters Verz. d. Oxf. H. 134, a, 27. eines Dichters 124, b, 14.

रिविदिन n. Sonntag Inschr. in Journ. of the Am. Or. S. 6, 342.

रिविदीप्त adj. als Auguralausdruck von der Sonne beschienen, der Sonne zugekehrt VARĀH. BṚH. S. 53, 106.

रिविदेव m. N. pr. eines Dichters Verz. d. B. H. No. 880.

रिविनन्दन m. Sohn der Sonne: 1) Manu Vaivasvata BHĀG. P. 9, 1, 19. — 2) der Affe Sugriva TRIK. 2, 8, 7.

रिविन्द n. = अरविन्द Lotusblüthe DHAR. im ÇKDr.

रिविपन्न m. ein best. Strauch, = अदित्यपन्न RĪĀA-TAR. im ÇKDr.

रिविपुत्र m. der Sohn der Sonne, der Planet Saturn VARĀH. BṚH. S. 47, 13.

रिविपुल्लार (Creticus + वि) f. ein best. Metrum COLEBR. Misc. Ess. II, 158.

रिविप्रिय 1) m. N. verschiedener Pflanzen: = लकुच ÇABDAR. im ÇKDr.

= अदित्यपन्न und रक्तकर्वीर RĪĀA-TAR. im ÇKDr. — 2) f. स्या N. der Dakshajāṇi in Gaṅgādvāra Verz. d. Oxf. H. 39, b, 13. रतिप्रिया v. l. — 3) n. a) eine rothe Lotusblüthe. — b) Kupfer RĪĀA-TAR. im ÇKDr.

रिविबिम्ब n. Sonnenscheibe VARĀH. BṚH. S. 3, 20.

रिविमाण्डल n. dass. BHĀG. P. 1, 4, 15.

रिविरत्त n. = रविकात्त RĪĀA-TAR. 6, 294.

रिविरत्तक n. Rubin RĪĀA-TAR. im ÇKDr.

रिविलोचन adj. sonnenangig, Beiw. Viṣṇu's und Çiva's ÇKDr. u. Çiv.

रिविलोह n. Kupfer RĪĀA-TAR. im ÇKDr.

रिविवार m. Sonntag WILSON, Sel. Works 2, 199.

रिविवासर m. n. dass. Verz. d. Oxf. H. 70, b, 13.

रिविसंक्रान्ति f. der Eintritt der Sonne in ein Zeichen des Thierkreises MĀRK. P. 31, 21.

रिविसंज्ञक (von रवि + संज्ञा) n. Kupfer ÇABDAR. im ÇKDr.

रिविसारथि m. der Wagenlenker der Sonne, ARUṆA H. 102, Sch.

रिविसुत m. Sohn der Sonne: 1) der Planet Saturn VARĀH. BṚH. S. 13, 31. 23, 10. BṚH. 22, 6. — 2) der Affe Sugriva RAGH. 12, 104.

रिविसुन्दररस m. Bez. eines best. Elixirs Verz. d. B. H. No. 993.

रिविसूनु m. der Sohn der Sonne, der Planet Saturn NAVAGRAHASTOTRA im ÇKDr.

रिविन्द्र, रविन्द्रा HARIV. 4946 schlechte Lesart für सुरिन्द्रा, wie die neuere Ausg. liest.

रविषु m. der Liebesgott TRIK. 1, 1, 38. वरीषु ÇKDr. und WILSON wie der gedr. Text, vgl. jedoch die Corr.

रशनसंमित (रशन = रशना + सं) adj. so lang wie das Seil (am Jūpa) TS. 6, 6, 4, 1.

1. रशना (wohl desselben Ursprungs wie रश्मि) f. UṆĀDIS. 2, 75. Strick, Riemen; Zügel, Gurt; Gürtel; insbes. Frauengürtel (AK. 2, 6, 3, 10. H. 664. HALĀJ. 2, 405). वि मच्छयाप रशनामिवागः RV. 2, 28, 5. 10, 53, 7. VS. 21, 46. 22, 2. 28, 33. TS. 1, 6, 4, 3 (Bauchgurt des Rosses nach dem Comm.). या शीर्षया रशना रश्मिरस्य RV. 1, 162, 8. 163, 2. 5. 4, 1, 9. 10, 18, 14. विषूचा अश्वान्युपले वनेजा ऋषीतिमी रशनाभिर्भितान् 79, 7. 9, 87, 1. AV. 7, 78, 1. 10, 9, 2. Beim Thieropfer werden zwei Seile ge-